

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय
निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५%
आरक्षण
सर्व समावेशक सूचना.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२
दिनांक: १५ नोव्हेंबर, २०१७.

वाचा:

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक : राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२ ,
दिनांक ०१ जुलै, २०१६.
२. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२,
दिनांक १८ ऑगस्ट, २०१६.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक : संकीर्ण १७१७/प्र.क्र.३९/क्रीयुसे-२ ,
दिनांक १७ मार्च, २०१७.
४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक : संकीर्ण १७१७/प्र.क्र.३९/क्रीयुसे-२ ,
दिनांक २७ मार्च, २०१७.
५. शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२,
दिनांक १० ऑक्टोबर, २०१७.

शुध्दीपत्रक:

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णयान्वये, राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाच्या सर्व समावेशक सूचना देण्यात आल्या आहेत उक्त, दि.१० ऑक्टोबर, २०१७ च्या शासन शुध्दीपत्रकातील परिच्छेद क्र.२ मध्ये नमूद “सुधारित परिशिष्ट अ-१” मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

१. गट-अ साठी पात्र क्रीडा स्पर्धाखाली नमूद टिप-

“उपरोक्त नमूद अ.क्र.१, ३ व ४ या क्रीडा स्पर्धांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांचा समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी व खो-खो हे देशी खेळच ५ टक्के आरक्षणासाठी पात्र राहतील.” या ऐवजी

“उपरोक्त नमूद अ.क्र.१, ३ व ४ या क्रीडा स्पर्धामधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांचा समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळच ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.” अशी वाचावी.

२. गट-ब साठी पात्र क्रीडा स्पर्धाखाली नमूद टिप-

“अ.क्र.१,२, ३,५, ६ व ७ या स्पर्धामधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी व खो-खो हे देशी खेळच ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.” या ऐवजी

“उपरोक्त अ.क्र.१,२, ३,५, ६ व ७ या स्पर्धामधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळच ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.” अशी वाचावी.

३. गट-क साठी पात्र क्रीडा स्पर्धाखाली नमूद टिप-

“अ.क्र.१ ते ५ मधील सर्व क्रीडा स्पर्धामधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी व खो-खो हे देशी खेळच ५ टक्के आरक्षणासाठी असतील.” या ऐवजी

“अ.क्र.१ ते ५ मधील सर्व क्रीडा स्पर्धामधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळच ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.” अशी वाचावी.

४. गट-ड साठी पात्र क्रीडा स्पर्धाखाली नमूद टिप-

“अ.क्र.१ मधील सर्व क्रीडा स्पर्धा मधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी व खो-खो हे नमूद देशी खेळच ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.” या ऐवजी

“अ.क्र.१ मध्ये नमूद क्रीडा स्पर्धामधील खेळ हे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश असलेले खेळ व बुध्दीबळ तसेच कबड्डी, खो-खो व मल्लखांब हे देशी खेळच ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र राहतील.” अशी वाचावी.

२. हे आदेश शासन शुध्दीपत्रक निर्णयाच्या दिनांकानंतर होणाऱ्या भरतीस लागू राहतील.

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१११५१७३४१२८८२१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेंद्र पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव.

२. मा.मुख्यमंत्र्याचे सचिव.
३. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
४. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य .
५. आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. संचालक, शिक्षण (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
९. लोकायुक्त, महाराष्ट्र, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई.
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
११. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१३. सर्व मंत्रालयीन विभाग.
१४. सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख.
१५. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
१६. सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.
१७. सर्व उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य.
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई.
१९. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी.
२०. निवड नस्ती, क्रीयुसे-२.